

शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान
वयाचा मानिव दिनांक निश्चित
करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-९८१४/प्र.क्र.१६०/एस.डी.१
मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरु चौक
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२
दिनांक: २५ जानेवारी, २०१७

वाचा -

- १) शासन निर्णय क्र.पीआरई/२०१०/ (२१५)/प्राशि-१, दि.११ जून, २०१०
- २) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-९८१४/प्र.क्र.१६०/एस.डी.१, दि. २१/०१/२०१५
- ३) शासन शुध्दीपत्रक क्रमांक संकीर्ण-९८१४/प्र.क्र.१६०/एस.डी.१, दि. २३/०१/२०१५

शासन निर्णय -

उपरोक्त संदर्भाधिन दि. २१/०१/२०१५ च्या शासन निर्णय व दि. २३/०१/२०१५ च्या शुध्दीपत्रकान्वये शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक २ मधील पूर्व प्राथमिक तक्त्यातील वयाबाबत मानिव दिनांक हा ३१ जुलै घोषित करण्यात आलेला आहे. यामध्ये ३० सप्टेंबर अशी सुधारणा या शासन निर्णयान्वये करण्यात येत आहे. यापुढे प्रवेश देताना सर्व शाळांनी ३० सप्टेंबर हा मानिव दिनांक गृहीत धरुन मुलांचे वय निश्चित करण्यात यावे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१७०१२५१७३९१२३४२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(बी.आर.माळी)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपालांचे सचिव, राजभवन, मुंबई
२. मा. मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई

३. मा. मंत्री, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई
४. सर्व विधानसभा / विधानपरिषद सदस्य
५. मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई
६. मा. सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे स्वीय सहायक
७. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई
८. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे
९. शिक्षण संचालक (माध्य. व उच्च माध्य.), महाराष्ट्र राज्य, पुणे.
१०. शिक्षण संचालक (प्राथ.), महाराष्ट्र राज्य, पुणे.
११. सर्व विभागीय उपसंचालक
१२. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा
१३. सर्व आयुक्त, महानगरपालिका
१४. सर्व मुख्य अधिकारी, नगरपालिका
१५. सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक), जिल्हा परिषद
१६. निवड नस्ती (एस.डी.१)